

SUMMIT SECURITIES LIMITED

Corporate Identification Number: L65921MH1997PLC194571

Registered Office: 213, Bezzola Complex, B Wing, 71, Sion-Trombay Road, Chembur, Mumbai - 400071

Tel Nos.: +91-22-46098668 / 69

Website : www.summitsecurities.net Email : investors@summitsecurities.net ; compliance@summitsecurities.net

August 04, 2023

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor
Plot No C/1, G Block
Bandra Kurla Complex
Bandra East
Mumbai 400 051

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001

Symbol: SUMMITSEC

Security Code: 533306

Security ID: SUMMITSEC

Sub: Disclosure under Regulation 30 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 – Newspaper Advertisement.

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the newspaper advertisement published in today's Free Press Journal (English Newspaper) and Navshakti (Marathi Newspaper), in compliance with the relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India from time to time, intimating, inter-alia that the Twenty-Sixth Annual General Meeting ('AGM') of the members of the Company will be held on Friday, September 08, 2023 at 03.30 p.m. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM).

Request you to kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,
For Summit Securities Limited

Jiya Gangwani
Company Secretary & Compliance Officer
Encl: As above

Form No.3
[See Regulation-15(1)(a)]/16(3)
DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 1)
2nd floor, Colaba, Telephone Bhavan, Colaba Market,
Mumbai-400 005 (5th Floor, Scindia House, Ballard, Mumbai-400001)
Case No.: OA/62/2022
Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993. Exh. No.: 10

STATE BANK OF INDIA
VS
MR RAMGOPAL RANGU VENKAT

To,
(1) MR RAMGOPAL RANGU VENKAT
C/611, MRUDANG CHS LTD., LOKPURAM, POKKHARAN ROAD NO.2, OPP. HIRANDANI MEDOWS, THANE DISTRICT - 400610
(2) DR. MRS VIDYA RAMGOPAL VENKAT
C/611, MRUDANG CHS LTD., LOKPURAM, POKKHARAN ROAD NO.2, OPP. HIRANDANI MEDOWS, THANE DISTRICT - 400610

SUMMONS
WHEREAS, OA/62/2022 was listed before Hon'ble Presiding Officer/Registrar on 19/06/2023.
WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 7080307.86 (application along with copies of documents etc. annexed).
In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under:-
(i) to show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed for should not be granted;
(ii) to disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under serial number 3A of the original application;
(iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application, pending hearing and disposal of the application for attachment of properties;
(iv) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal;
(v) you shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over such assets.
You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 10/08/2023 at 12:00 Noon failing which the application shall be heard and decided in your absence.
Given under my hand and seal of this Tribunal on this 22/06/2023.

Signature of the Officer Authorised to issue summons.
Note: Strike out whichever is not applicable.

SUMMIT SECURITIES LIMITED
Corporate Identification Number: L65921MH1997PLC194571
Regd. Office: 213, Bezzada Complex, B Wing, 71, Shiv-Trombay Road, Chembur, Mumbai - 400071. Tel Nos.: +91-22-40586691/69
Website: www.summitsecurities.net Email: investors@summitsecurities.net compliance@summitsecurities.net

NOTICE OF TWENTY-SIXTH ANNUAL GENERAL MEETING
NOTICE is hereby given that the Twenty-Sixth (26th) Annual General Meeting (AGM) of the members of Summit Securities Limited will be held on Friday, September 8, 2023 at 3.30 p.m. (I.S.T.) through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM"), to transact the business as set out in the Notice convening the AGM being circulated separately.
In compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, read with General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 along with the General Circulars Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 21/2021, 02/2022, dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021, December 14, 2021 and May 05, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), read with SEBI Circular dated January 5, 2022 along with the SEBI Circulars dated January 15, 2021, May 12, 2020 and May 13, 2022, the AGM of the Company will be held through VC/OAVM without physical presence of the members.
Electronic dissemination of Notice and Annual Report:
In compliance with the abovementioned Circulars, AGM Notice together with the Annual Report of FY 2022-23 will be sent only through electronic mode to those members whose email addresses are registered with the Company / Depositories and/or TSP Consultants Private Limited, Registrar and Share Transfer Agents (RTA). Members may note that the Notice and Annual Report of FY 2022-23 will also be available on the Company's website www.summitsecurities.net, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also on the website of National Securities Depository Limited ("NSDL") i.e. www.evoting.nsdl.com.
Detailed procedure for attending the AGM and voting through remote e-voting and e-voting during the AGM is being provided in the notice of the AGM. Further, members who have not registered their email addresses can also attend the AGM and vote by following the procedure mentioned in the notice of the AGM. The members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.
Registration of E-mail address:
The members of the Company who have not registered their email address can register the same as per the following procedure:
1. The members holding shares in physical form may get their email addresses registered with the Company's RTA by providing the Investor Service Request Form (Form ISR-1) duly filled and signed by the Member together with the supporting documents as mentioned therein. The Company has already sent letters to shareholders for furnishing the requisite details as per SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-Pd-1/P/CR/2023/31 dated March 16, 2023.
2. The members holding shares in demat form may get their email address registered with their respective Depository Participant(s).
For receiving soft copy of Annual Report of FY 2022-23 and Notice of 26th AGM, such members may send an email to investors@summitsecurities.net along with their details such as Name of shareholder, DPID, Client ID, PAN and mobile number.
For Summit Securities Limited
Sd/-
Jiya Gangwani
Company Secretary and Compliance Officer
Place: Mumbai
Date: August 03, 2023

PUBLIC NOTICE
Public at large is hereby informed that, Flat No. 002/E wing, admeasuring 57.24 sq. mtr. in building named Mahavir Dham, constructed by M/s. Saraswati Developers on land bearing Old Survey No. 144, H. No. 2 and New Survey No. 128, H. No. 2 located in Village Sarawali was purchased by Shri. Madhukar Trimback Pandit and Shri. Prasad Anil Joshi, residing at Tembhi, Post. Navapur, Tal. Dist. Palghar, from M/s. Saraswati Developers by Registered Agreement bearing registration No. PLR-5358/2012 dated 07th June, 2012 and Shri. Madhukar Trimback Pandit is the member of Mahavir Dham Co-operative Housing Society Limited consisting of all Unit Holders.
Late Shri. Madhukar Trimback Pandit Died on 26/07/2014, and his wife Late Smt. Kaipana Madhukar Pandit Died on 10/10/2017. The above mentioned parties have legal heirs, namely, 1) Smt. Jyotsna Anil Joshi, 2) Smt. Bharati Jitendra Makhi and 3) Smt. Nital Bhushan Pathak. There are no other legal heirs except above mentioned 3 daughters as legal heirs. Any person having any claim or objection as to there is any other legal heirs are hereby called upon to notify the same to me, Adv. Mohan Vishwanath Joshi, Palghar, undersigning as an Advocate of 1) Smt. Jyotsna Anil Joshi, 2) Smt. Bharati Jitendra Makhi and 3) Smt. Nital Bhushan Pathak, within 15 days from the publication of this Notice. The claims and objection which are time barred and without Documentary Evidence will not be considered and similarly "No-Claim Certificate" will be issued, such notice should be taken by public at large.
Date 03-08-2023
Address - Adv. Mohan V. Joshi
"The Edge" 101, 1st Floor,
Bhauasheb Dandekar Marg,
Off Mahim Road, Palghar,
behind Prakash Talkies]
Post. Tal & Dist. - Palghar - 401404
Sd/-
(Adv. Mohan V. Joshi)
Palghar

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given to the public at large that my Client M/s. Rucha Consultancy LLP has agreed to purchase and acquire all the rights, title and interest in respect of the property described hereunder from Mr. Vicky Kishanchand Lahori and he has assured my Client that he has absolute right, title and interest in and over the said property, which is clear, clean and marketable and is free from encumbrances and that he has not entered into any agreement, oral or written, with any person or party in any manner whatsoever.
Any person having any claim by way of sale, lease, inheritance, lien, gift, mortgage, pawn, pledge etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned at his office address given herein below, within a period of 7 days from the date of publication hereof, strictly along with the documents pertaining to claim, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claims, raised after the expiry of the said period of 7 days shall not be entertained, presuming that there are no claims.
DESCRIPTION OF PROPERTY
Office No. 2, admeasuring about 39.479 Sq.Mtrs. Carpet Area, Office No. 2, admeasuring about 51.148 Sq.Mtrs. Carpet Area, situated on 9th Floor, in the building named as "FAIR MOUNT" developed on Plot No. 4, Sector-17, Sanpada, Navi Mumbai.
Sd/-
S. R. Munda
Advocate
Place : Navi Mumbai
Date : 4th August, 2023

Bank of India
Relationships Beyond Banking
रिश्तों की जगह बैंकिंग

ZONAL OFFICE : RATNAGIRI ZONE
SHIVAJINAGAR, RATNAGIRI-415 639

NOTICE OF PUBLIC AUCTION FOR SALE OF GOLD ORNAMENTS/JEWELLERY/COINS
It is hereby notified to the notice of the following gold loan borrowers, their legal heirs, persons engaged in business of gold jewellery/ornament/coins and general public that in spite of repeated reminders/notices by the bank, the following borrowers are not repaying their dues to the bank.
Notice is hereby published that if they fail to deposit all their dues in their respective gold loan accounts (including up-to-date interest and all costs charges/expenses) by 24.08.2023, then from 10:00 AM of 25.08.2023 their pledged gold jewellery/ornaments/coins will be put for public auction in the respective branch premises. For this bank shall not be held responsible for any inconvenience, loss or damage caused to the concerned borrowers and no allegations and representations will be entertained from any borrowers in this regard.
Persons interested to take part in bidding should deposit 10% of the reserve price in branch's EMD account before scheduled time and date towards earnest money. Successful bidders must deposit full amount to the bank within 48 hours, failing which earnest money deposited with the bank will be forfeited. The Earnest Money Deposit (EMD) shall not bear any interest. Bank reserves right to cancel the auction without assigning any reasons in case, the bidding price so arrived at, is considered to be low or inadequate. Further, if need be, bank reserves right to change the date, time and place of the scheduled auction or cancel the same without assigning any reasons thereon. GST will be applicable @ 3% on sale price.

Sr. No.	Branch Name & Place of public auction	Name of Borrower	Account Number	Gross Weight in Grams	Reserve Price in Rs.	EMD in Rs.
1	Maruti Mandir	Rajendra Prabhakar Kadam	146373710000016	55.70	202000.00	20000.00
2	Vijaydurg	Milind Dattaram Pujare	145077610000743	11.02	44400.00	4500.00
3	Paigad	Tejas Ramchandra Jadhav	142277610001459	13.00	13200.00	1300.00
4	Kankavali	Smita Vijay Tambe	146677610000324	15.20	62600.00	6300.00
5	Mithgavane	Deepak Tukaram Gadkar	143777610001152	6.30	25000.00	2500.00
6	Sangameshwar	Sunanda Raghunath Kambale	141477610001288	22.67	80000.00	8000.00
7	Purnagad	Fairoz Esmail Hatodkar	142977610004678	19.50	78000.00	8000.00
8	Pachal	Abdul Rashid Usman Pirkhan	141977610000252	23.90	78500.00	8000.00
9	Malvan	Laxmi Narayan Dudhvadkar	144977610001131	10.00	40000.00	4000.00
10	Malvan	Laxmi Narayan Dudhvadkar	144977610001132	12.00	48000.00	4800.00
11	Malvan	Laxmi Narayan Dudhvadkar	144977610001140	4.20	20000.00	2000.00

Place : Ratnagiri
Date : 04.08.2023

AUTHORIZED OFFICER,
BANK OF INDIA

BHIWANDI NIZAMPUR CITY CORPORATION BHIWANDI
TOWN PLANNING DEPARTMENT
NOTICE
Dt. 04.08.2023

Outward No./TPD/

This notice is hereby to intimate to public at large, that the land mentioned below has been reserved by Bhiwandi Nizampur City Municipal Corporation for the purpose mentioned in the Sanctioned Development Plan. Bhiwandi Nizampur City Municipal Corporation have decided to acquire the land which is affected by D.P. road/D.P. reservation out of total area of survey number mentioned below, hence the land owner has applied to Bhiwandi Nizampur City Municipal Corporation for the consideration in form of Transferable Development Right as per sanctioned regulation by Government.

Sr. No.	Revenue Village	S. No. C.T.S.	Area/ (Sq.m)	Applicant Name	D. P. Proposal
1	Narpoli	18/10	18300 sqm	Mr. Ganpat Arjun Mhatre, Mr. Dayanand Arjun Mhatre, Mr. Premnath Arjun Mhatre, Mr. Manohar Balaram Bhoir, Mr. Vasant Arjun Mhatre, Smt. Shobha Ravindra Bhoir	18 mt. D.P. Road

Any person/s having any type of claim/s or interest/s in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment etc. are raise his/her/their objection in writing along with documentary evidence at office address of below mentioned signatory within 15 days of publication of the aforesaid Notice. If no objection, claim, complaint suit is not received within stipulated time mentioned in the notice, then it will be assumed by Bhiwandi Nizampur City Municipal Corporation, that no one have any objection to issue application Development Rights Certificate by Bhiwandi Nizampur City Municipal Corporation will complete all the legal Technical formalities in respect of the same. Any claim, objection complaints if filed after the period stipulated in aforesaid notice will not be considered.

Address : 410, 4th Floor, Town Planning Department
New Administrative office Building,
Bhiwandi Nizampur City Municipal Corporation

Sd/-
(Anil R. Yelame)
Assistant Director of Town Planning
Bhiwandi N.C. Municipal Corporation

Bank of Baroda
Zonal Stressed Asset Recovery Branch : Meher Chamber, Ground floor, Dr. Sunderlal Behl Marg, Ballard Estate, Mumbai-400001 • Phone: 022-43683807, 43683808, • Email: armbo@bankofbaroda.co.in

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE AND MOVABLE PROPERTIES
"APPENDIX- IV-A [See proviso to Rule 6 (2) & 8 (6)]

E-Auction Sale Notice for Sale of Immovable and Movable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 6 (2) & (8) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.
Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s), Mortgagor (s) and Guarantor (s) that the below described immovable and Movable property mortgaged/charged to the Secured Creditor, possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of Baroda, Secured Creditor, will be sold on "As is what is" / "Whatever there is" and "Without recourse basis" for recovery of dues in below mentioned accounts. The details of Borrower/s/Mortgagor/s/Guarantor/s/Secured Asset/s/Dues/Reserve Price/e-Auction date & Time, EMD and Bid Increase Amount are mentioned below -

Name & Address of Borrower / Guarantor/s	Description of the immovable property with known encumbrances, if any	Total Dues - Rs.	1.Date of e-Auction 2. Time of e-Auction - Start Time to End Time 3. Last date and time of submission of bid.	(1) Reserve Price & (2) EMD Amount of the Property (3) Bid Increase Amount	1. EMD deposit Account No. 2. IFSC Code 3. Bank of Baroda Branch	1. Status of possession (Constructive / Physical) 2. Property Inspection date 3. Time
M/s Anmol Steel Processors Pvt Ltd (Borrower) Firmal Known as M/s Anmol Steel and Infra Pvt Ltd D-15, M.I.D.C., Industrial Area, Talaja Navi Mumbai - 410208	i) All that piece of Land with Factory Shed known as Plot No. D-15/1 and D-15 in Talaja Industrial area within village limits of Pandhar and outside the limits of Municipal Council in rural area Taluka Panvel Dist Raigad 410208 Ad-measuring 2783 Sq Mtrs + 1740 Sq Mtrs Total = 4523 Sq Mtrs Encumbrance known to the Bank- Nil.	552414000.00 Plus interest and cost from 30-11-2016 less recovery upto date.	1) 12.09.2023 2) 1300 Hrs to 1500 Hrs 3) 11.09.2023 and 17.00 Hrs	1) Rs 1032.00 lakh 2) Rs 103.20 lakh 3) Rs 1.00 lakh	1. 03830200001231 2. BARB0BALBOM (Fifth Character Zero) 3. Ballard Estate	1. Physical Possession 2. 01.09.2023 3. 11.00 Hrs to 13:00 Hrs
a) Amar Dinesh Shah (Director / Guarantor) b) Paras Dinesh Shah (Director / Guarantor) c) Dinesh Lalchand Shah (Director / Guarantor) d) Bindu Dinesh Shah (Guarantor) A-601/602 Pratap Heritage Co Op Hsg Soc. L.T. Road Borivali (W) Mumbai - 400092	ii) Flat No. 201 on 2nd Floor Having Carpet area 425 Sq Ft in the building Known as Anuradha situated on Plot No. 183 allotted against original plot no 153 of TPS III bearing survey no 22 Hissa No. 8 CTS No 322 Revenue village Eksar, Borivali West Mumbai 400092. Encumbrance known to the Bank- Nil.		1) 12.09.2023 2) 1300 Hrs to 1500 Hrs 3) 11.09.2023 and 17.00 Hrs	1) Rs 85.00 lakh 2) Rs 8.50 lakh 3) Rs 1.00 lakh	1. 03830200001231 2. BARB0BALBOM (Fifth Character Zero) 3. Ballard Estate	1. Symbolic Possession 2. 01.09.2023 3. 11.00 Hrs to 13:00 Hrs
e) Amrith L Shah (Guarantor) B-702/703 7th Floor Pratap Heritage Opp Veer Savarkar Udayan LT Road Borivali West 400092	iii) Flat No. 202 on 2nd Floor Having Carpet area 625 Sq Ft in the building Known as Anuradha situated on Plot No. 183 allotted against original plot no 153 of TPS III bearing survey no 22 Hissa No. 8 CTS No 322 Revenue village Eksar, Borivali West Mumbai 400092. Encumbrance known to the Bank- Nil.		1) 12.09.2023 2) 1300 Hrs to 1500 Hrs 3) 11.09.2023 and 17.00 Hrs	1) Rs 125.00 lakh 2) Rs 12.50 lakh 3) Rs 1.00 lakh	1. 03830200001231 2. BARB0BALBOM (Fifth Character Zero) 3. Ballard Estate	1. Symbolic Possession 2. 01.09.2023 3. 11.00 Hrs to 13:00 Hrs
f) M/s Shah Steel Corporation (Corporate Guarantor) 101-102 Joshi Chamber Ahmedabad Street Carnac Bunder Masjid Mumbai 400009	iv) Flat No A/702 on 7th Floor in the building Known as Trishla Tower PP No 317 TPS III 5th road Rammandir Road Vasira Naka Borivali West Mumbai 400092. Ad-measuring 844 Sq Ft Carpet Area Encumbrance known to the Bank- Nil.		1) 12.09.2023 2) 1300 Hrs to 1500 Hrs 3) 11.09.2023 and 17.00 Hrs	1) Rs 169.00 lakh 2) Rs 16.90 lakh 3) Rs 1.00 lakh	1. 03830200001231 2. BARB0BALBOM (Fifth Character Zero) 3. Ballard Estate	1. Symbolic Possession 2. 01.09.2023 3. 11.00 Hrs to 13:00 Hrs

For detailed terms and conditions of sale, please refer/visit to the website link https://www.bankofbaroda.in/e-auction.htm and https://bob.auctiontiger.net/EPROC/ prospective bidders may contact the Authorised Officer on Tel No.022-43683811 Mobile No. 9152941101

Date : 03.08.2023
Place : Mumbai

Sd/-
Authorised Officer

OFFICE OF THE RECOVERY OFFICER
DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)
1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30 A, Vashi, Navi Mumbai-400703

RC No. 86/2018 Date of Auction Sale: 06/09/2023

PROCLAMATION OF SALE IMMOVABLE PROPERTY
PROCLAMATION OF SALE UNDER RULES 37, 38 AND 52 (1) (2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993

BANK OF BARODA
V/S
ASHOK DAMU DHERINGE

To,
(Cd-1) Ashok Damu Dheringe
Post Dari Tal. Nashik, Maharashtra.
(Cd-2) Mrs. Ranubai Punja Lokhande
Matori Tal Dindori Nashik, Maharashtra.
(Cd-3) Shri Baban Ramchandra Dhondage
Matori Tal Dindori Nashik, Maharashtra.

Whereas Recovery Certificate No RC/86/2018 in OA/1224/2016 drawn up by the Hon'ble Presiding Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) for the recovery of the sum of Rs. 29,97,975.00 (Rupees Twenty Nine Lakh Ninety Seven Thousand Nine Hundred Seventy Five Only) along with interest and the costs of Rs. 57,000.00 (Rupees Fifty Seven Thousand Only) from the CD(s) jointly and severally, and you, the CD(s), failed to repay the dues of the Certificate Holder Bank(s)/Financial Institution(s). And whereas the undersigned has ordered the sale of the Mortgage/Attached properties of the Certificate Debtor as mentioned in the Schedule hereunder towards satisfaction of the said Recovery Certificate.
Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said property (s) shall be sold on 06/09/2023 between 01:00: PM to 02:00: PM by auction and bidding shall take place through Online/Offline through the website: https://www.bankauctions.com.
The details of authorised contact person for auction service provider is, Name: C1 INDIA Mobile No. 9594597555 Email-support@bankauctions.com
The details of authorised bank officer for auction service provider is, Name: GIRISH PATIL Mobile No.9815890266, Email- sarnas@bankofbaroda.co.in officer of BANK OF BARODA.
The sale will be of the properties of defendants/ CDs above named, as mentioned in the schedule below & the liabilities and claims attaching to the said properties, so far as they have been ascertained, are those specified in the schedule against each lot.
The property will be put up for sale in the lot specified in the schedule. If the amount to be realized is satisfied by the sale of portion of the property, the sale shall be immediately stopped with respect to the remainder. The sale will also be stopped if, before any lot is knocked down the arrears mentioned in the said certificate + interest + costs (including cost of sale) are tendered to the officer conducting the sale or proof is given to his satisfaction that the amount of such certificate interest and costs has been paid to the undersigned.
At the sale, the public generally are invited to bid either personally or by duly authorized agent. No officer or other person, having any duty to perform in connection with this sale shall, however, either directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the properties sold.
The sale shall be subject to conditions prescribed in the second schedule to the Income Tax Act 1961 and the rules made thereunder and to the following further conditions:
I The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error, misstatement or omission in the proclamation.
II The Reserve Price below which the property shall not be sold is as mentioned in the schedule.
III The amount by which the bidding is to be increased in the event of any dispute arising as to the amount bid or as to the bidder the lot shall at once be again put up for auction or may be cancelled.
IV The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot provided always that he/she/they are legally qualified to bid and provided further the amount bid by him/her/they is not less than the reserve price. It shall be in the discretion of the undersigned to decline acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so.
V Each intending bidder shall be required to pay Earnest Money Deposit (EMD) by way of DD/Pay order in favour of RECOVERY OFFICER, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) to be deposited with RO/Court/Auctioneer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT-3) or by Online through RTGS/NEFT/directly into the Account No. 10430100022945 the name of Bank of Baroda of CH Bank having IFSC Code No. BARB0VASHIX and details of the property along with copy of PAN card, address proof and identity proof, e-mail ID. Mobile No and in case of the company or any other document, confirming representation/attorney of the company and the receipt/counter foil of such deposit EMD deposited thereafter shall not be considered eligible for participation in the auction.

The Earnest Money Deposit (EMD), Reserve Price and Bid Increase, be fixed as follows:

Sr No	Details of Property	EMD Amount (In Rs.)	Reserve Price (In Rs.)	Bid increase in the multiple of (In Rs)
1	Land bearing survey Gat No. 107, 02 H, 50 R, area in acres 06.076 situated at Village Dari & Dist. Nashik.	1611000	16101400	100000

EMD received after due date & time shall be rejected & the amount paid towards the EMD shall be returned to them by way of option given by them in the E-Auction Form. Any person desirous of participating in the bidding process is required active e-mail id and a computer terminal/system with internet connection to enable him/her to participate in the bidding. Any connectivity during the course of bidding online shall be the sole responsibility of the bidder and no claims in this regard shall be entertained.
If the bid is increased within the last 5 minutes of the given time of auction, the auction time is further extended by additional time of 5 minutes to enable the other bidders to increment their bids & the auction process comes to an end if no further increment is made within the extended time of 5 minutes in case of movable/immovable property the price of each lot shall be paid at the time of sale or as soon after as the officer holding the sale directs, and in default of payment, the property shall forthwith be again put up for auction for resale.
The successful bidder shall have to pay 25% of the sale proceeds after deduction of EMD on being knocked down by next day in the said account/Demand draft/Banker Cheque/Pay order as per detail mentioned above. If the next day is Holiday or Sunday, then on next first office day.
The purchaser shall deposit the balance 75% of the sale proceeds on or before 15th day from the date of sale of the property, exclusive of such day, or if the 15th day be Sunday or other Holiday, then on the first office day after the 15th day by prescribed mode as stated above. In addition to the above purchaser shall also deposit Poundage Fee with Recovery Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) @2% upto Rs. 1,00,000/- and 0.1% of the excess of the said amount of Rs. 1,00,000/- through DD in favour of Registrar.
In case of default of payment within the prescribed period, the deposit, after defraying the expenses of the sale may if the undersigned thinks fit shall be forfeited to the Government and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or to any part of the sum for which it may subsequently be sold. The property shall be resold, after the issue of fresh proclamation of sale.
Highest bidder shall not have any right/title over the property until the sale is confirmed by the Recovery Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3).
The amount of EMD deposited by the unsuccessful bidders shall be refunded through online mode in case of EMD deposited through online in case EMD is deposited in the form of DD/BC/Pay order the same will be returned by hand. Original ID proof of the photocopy sent with the E-Auction EMD Form has to be brought. No interest shall be paid on EMD amount.
No request for inclusion/substitution in the sale certificate of names of any person(s) other than those mentioned in the E-Auction EMD Form shall be entertained.
In case of more than one items of property brought for sale the sale of such properties will be as per the convenience and it is not obligatory to go serially as mentioned in the sale notice.
NRI Bidders must necessarily enclose a copy of photo page of their passport & route their bid duly endorsed by Indian Mission (Embassy). The movable/immovable property is being sold on "As is where and as is what basis" and is subject to Publication charges, revenue and other Encumbrances as per rules. The undersigned reserves the right to accept or reject any or all bids, if found unreasonable or may postpone the auction at any time without assigning any reason.
Details of this Proclamation of sale can be viewed at the website www.drt.gov.in

Schedule of Property:

Lot No	Description of the property to be sold	Revenue assessed upon the property or part thereof	Details of any encumbrances to which the property is liable	Claims, if any, which have been put forward to the property and any other known bearing on its nature and value
1	Land bearing survey Gat No. 107, 02 H, 50 R, area in acres 06.076 situated at village Dari & Dist. Nashik.	NOT KNOWN	NOT KNOWN	NOT KNOWN

Note: Date of Inspection - 01/09/2023 Between 11.00 am to 4.00 pm
Last Date of Receipts of Bids - 04/09/2023 upto 4.30 pm
Outstanding Dues as on 06/09/2023 is Rs. 58,98,499/- payable by certificate debtors.
Given under my hand and seal on this date 02/08/2023

Sd/-
(Deepa Subramanian)
Recovery Officer-I
DEBTS Recovery Tribunal Mumbai (DRT 3)

FORM NO. URC-2
Notice about registration under Part 1 of Chapter XXI of the Act [Pursuant to section 374 (b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the Companies (Authorised to Register) rules, 2014]

1. NOTICE is hereby given that in pursuance of sub-section (2) of Section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Mumbai that Parth Sompura Films LLP having LLIN ABC-4782, a LLP may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act, 2013 as a private company limited by shares.
2. The principle objects of the company are as follows:
i. To carry on the business of making distribution, production of all kinds of cine films, talkie films, video films, telefilms, documentary films, advertising films, TV serials and films and motion pictures of all kinds and nature for entertainment.
ii. To carry on the business of production, distribution or exhibition of films and motion pictures and the running of theatres, cinemas, studios and cinematographic shows and exhibition.
iii. To carry on the business of running of film studios, film shooting premises and other related places and/or locations for shooting of films, videos and motion pictures.
3. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office of 101, Parinee Crescendo, G Block, Bandra Kuria Complex, Mumbai - 400051.
4. NOTICE is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Centrak Registration Centre(CRC), Indian Institute of Corporate Affairs(IICA), Plot No. 6, 7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon(Haryana), Pincode 122050, within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at 701, Parinee Crescendo, G Block, Bandra Kuria Complex, Mumbai - 400051.
Dated This August 4, 2023.
Name of Applicant:
1. Parth Sompura Films LLP
2. Parth Sompura, Designated Partner

Ow. No. MDR-2/212/2023
Date : 28/07/2023 EXH - 109

REGD. A/D/DASTI/AFFIXATION/BEAT OF DRUM & PUBLICATION/NOTICE BOARD OF DRT
SALE PROCLAMATION
OFFICE OF THE RECOVERY OFFICER - I
DEBTS RECOVERY TRIBUNAL - II, MUMBAI
MTNL Bhavan, 3rd Floor, Colaba Market, Colaba, Mumbai.

R.P. No. 541/2016 Dated : 27.07.2023
PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38, 52(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS AND BANKRUPTCY ACT, 1993
Bank of Baroda(Dena Bank), Borivali(W) Branch, Certificate Holders
R/s
Mr. Kiran Babulal Rawal & Anr J., Certificate Debtors
CD-1:Mr. Kiran Babulal Rawal, at C/3-1, Vasanti Kiran Santa, 90' Road, Thakur Complex, Kandivali (E), Mumbai 400 101 and also at Flat No 101, Tarang Apartment, Gorai India CHS Ltd, Gorai-II, Plot No 77, RSC 48, MHADA Layout, Near Pragati Vidyalaya, Borivali (W), Mumbai 400091.
CD-2:Mrs. Shahn Kiran Rawal, at C/3-1, Vasanti Kiran Santa, 90' Road, Thakur Complex, Kandivali (E), Mumbai 400 101 and also at Flat No 101, Tarang Apartment, Gorai India CHS Ltd, Gorai-II, Plot No 77, RSC 48, MHADA Layout, Near Pragati Vidyalaya, Borivali (W), Mumbai 400091.
CD-3:Bhagwatiprasad Tiwari, at E-81, Azad Seva Chawl, Akurli Road, Kranti Nagar, Kandivali (E), Mumbai 400101.
CD-4:Kalla Prasad Tiwari, at E-81, Azad Seva Chawl, Akurli Road, Kranti Nagar, Kandivali (E), Mumbai 400 101.

Whereas Hon'ble Presiding Officer, DEBTS Recovery Tribunal No. II Mumbai has drawn up the Recovery Certificate in Original Application No. 249 of 2006 for recovery of Rs. 10,55,084/- with interest and costs from the Certificate Debtors and as per CD-1, Vasanti Kiran Santa, 90' Road, Thakur Complex, Kandivali (E), Mumbai 400 101 and also at Flat No 101, Tarang Apartment, Gorai India CHS Ltd, Gorai-II, Plot No 77, RSC 48, MHADA Layout, Near Pragati Vidyalaya, Borivali (W), Mumbai 400091. And whereas the undersigned has ordered the sale of the property mentioned in the Schedule below in satisfaction of the said Recovery Certificate.
And whereas a sum of Rs. 10,55,084 along with pendent-lite and further interest @ 9% p.a. from the date of filing of application till payment and/or realization from CDs.
Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said property shall be sold on 06.09.2023 between 02:00 PM to 03:00 PM, (with auto extension clause in case of bid in last 5 minutes before closing, if required, by open public auction and bidding shall take place through "On

ACRE MAKING ASSETS WORK

असेट्स केअर अँड रिस्कन्स्ट्रक्शन एन्टरप्राईज लिमिटेड (एसीआरई)
 कॉर्पोरेट कार्यालय : युनिट क्र. ५०२, सी विंग, वन बीकेसी, जी-ब्लॉक, चांदे कुर्ला संकुल, मुंबई ४०० ०५१.
 नॉन्प्रॉफ़िट कार्यालय : २ रा मजला, मोहन देव बिल्डींग, १३, तोलस्टोय मार्ग, नवी दिल्ली ११० ००१.
 प्राधिकृत अधिकारी यांचा तपसणी : नाव : कल्पक सावांगीकर, ब्रुअर : बंशिक व्यवस्थापक.
 संपर्क व्यक्ती : ८८५०११८०३९ ईमेल : kalpak.sawangkar@acreindia.in

The spirit of Mumbai is now 94 years old!

THE FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

परिशिष्ट IV-ए
स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना
सर्फेसी कायदा, २००२ अंतर्गत

सीक्युरिटायझेशन अँड फायनान्सीअल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ़ सीक्युरिटी इंस्ट्रेंट्स अँड, २००२ सहाचन सीक्युरिटी इंस्ट्रेंट्स एन्फोर्समेंट नियम, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी सव्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

एलअँडटी फायनान्स लिमिटेड (एलटीएफएस - असायगर) यांनी संपूर्ण थकीत कर्ज/ वित्तीय मालमत्ता यांना सर्व त्यांचे हक्क, अधिकार, हितसंबंध, लाभ, उक्ताक्रमांचे प्रतिभूती यांच्यासह कर्ज खाते अद्वंद्व वकील अनसरी व हमीदार यांना संबंधित वित्तीय दस्तावेज यांच्या अंतर्गत **अभिहस्तांतरण करार दि. २१.०६.२०२१** अनुसार सर्फेसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद ५ अंतर्गत व असेट्स केअर अँड रिस्कन्स्ट्रक्शन एन्टरप्रायझेस लिमिटेड (एसीआरई-असायगी) यांना कंपनी म्हणून कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत असमाविष्ट कंपनी व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यासह असेट रिस्कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणून नोंदीकृत व सर्फेसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद ३ अंतर्गत नोंदीकृत कार्यालय पत्ता २ रा मजला, मोहन देव बिल्डींग, १३, तोलस्टोय मार्ग, नवी दिल्ली ११० ००१ येथे व कॉर्पोरेट कार्यालय पत्ता युनिट क्र. ५०२, सी विंग, वन बीकेसी, सी ब्लॉक, चांदे कुर्ला संकुल, मुंबई ४०० ०५१ येथे अभिहस्तांतरण करार दि. ०४.०५.२०२३ अंतर्गत एसीआरई-१३५-ट्रस्ट (एसीआरई) म्हणून कार्यरत आहे.

समित सिक्क्युरिटीज लिमिटेड

कॉर्पोरेट ऑडिटर क्रमांक: एन ६५२२१ सप्त एच १९९१० पी एन सी १९६५७१
 नोंदीकृत कार्यालय: २१३, बसोला कॉम्प्लेक्स, बी विंग, ७९, वायन-ट्रीव्हे रोड, मुंबई ४०००११.
 दूरध्वनी क्रमांक: +९१ २२ २७४४६६ / १९
 वेबसाईट: www.summitsecurities.net ईमेल: investors@summitsecurities.net compliance@summitsecurities.net

सर्विसाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते आहे की समित सिक्क्युरिटीज लिमिटेडच्या सध्याची सव्वीवारी (२६) वार्षिक सर्वसाधारण सभा (व्हिडीओ) शुक्रवार, दिनांक ८ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय प्रमाणवेळानुसार दुपारी ३:३० वाजता होणार आहे. (एसीआरई) यांच्या प्राधिकृत अधिकारी (एसीआरई) यांच्या कार्यालय (एसीआरई) व इतर ऑडिओ-व्हिड्यो अलटमचे (एसीआरई) व इतर, स्वतंत्रपणे प्रसारित केलेल्या जाणाऱ्या एजीएम बोलतावण्याच्या सूचनेमधे व्यवसाय व्यवहार करण्यासाठी नमूद केलेल्यासारखे.

कंपनी कायदा, २०१३ आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांचा सर्व लागू तरतुदीचे पालन करून, सामान्य परिषद क्रमांक १४/२०२२ वा. १७/२०२०, २०/२०२०, २१/२०२१, २२/२०२१, २३/२०२१, २४/२०२१, २५/२०२१, २६/२०२१, २७/२०२१, २८/२०२१, २९/२०२१, ३०/२०२१, ३१/२०२१, ३२/२०२१, ३३/२०२१, ३४/२०२१, ३५/२०२१, ३६/२०२१, ३७/२०२१, ३८/२०२१, ३९/२०२१, ४०/२०२१, ४१/२०२१, ४२/२०२१, ४३/२०२१, ४४/२०२१, ४५/२०२१, ४६/२०२१, ४७/२०२१, ४८/२०२१, ४९/२०२१, ५०/२०२१, ५१/२०२१, ५२/२०२१, ५३/२०२१, ५४/२०२१, ५५/२०२१, ५६/२०२१, ५७/२०२१, ५८/२०२१, ५९/२०२१, ६०/२०२१, ६१/२०२१, ६२/२०२१, ६३/२०२१, ६४/२०२१, ६५/२०२१, ६६/२०२१, ६७/२०२१, ६८/२०२१, ६९/२०२१, ७०/२०२१, ७१/२०२१, ७२/२०२१, ७३/२०२१, ७४/२०२१, ७५/२०२१, ७६/२०२१, ७७/२०२१, ७८/२०२१, ७९/२०२१, ८०/२०२१, ८१/२०२१, ८२/२०२१, ८३/२०२१, ८४/२०२१, ८५/२०२१, ८६/२०२१, ८७/२०२१, ८८/२०२१, ८९/२०२१, ९०/२०२१, ९१/२०२१, ९२/२०२१, ९३/२०२१, ९४/२०२१, ९५/२०२१, ९६/२०२१, ९७/२०२१, ९८/२०२१, ९९/२०२१, १००/२०२१, १०१/२०२१, १०२/२०२१, १०३/२०२१, १०४/२०२१, १०५/२०२१, १०६/२०२१, १०७/२०२१, १०८/२०२१, १०९/२०२१, ११०/२०२१, १११/२०२१, ११२/२०२१, ११३/२०२१, ११४/२०२१, ११५/२०२१, ११६/२०२१, ११७/२०२१, ११८/२०२१, ११९/२०२१, १२०/२०२१, १२१/२०२१, १२२/२०२१, १२३/२०२१, १२४/२०२१, १२५/२०२१, १२६/२०२१, १२७/२०२१, १२८/२०२१, १२९/२०२१, १३०/२०२१, १३१/२०२१, १३२/२०२१, १३३/२०२१, १३४/२०२१, १३५/२०२१, १३६/२०२१, १३७/२०२१, १३८/२०२१, १३९/२०२१, १४०/२०२१, १४१/२०२१, १४२/२०२१, १४३/२०२१, १४४/२०२१, १४५/२०२१, १४६/२०२१, १४७/२०२१, १४८/२०२१, १४९/२०२१, १५०/२०२१, १५१/२०२१, १५२/२०२१, १५३/२०२१, १५४/२०२१, १५५/२०२१, १५६/२०२१, १५७/२०२१, १५८/२०२१, १५९/२०२१, १६०/२०२१, १६१/२०२१, १६२/२०२१, १६३/२०२१, १६४/२०२१, १६५/२०२१, १६६/२०२१, १६७/२०२१, १६८/२०२१, १६९/२०२१, १७०/२०२१, १७१/२०२१, १७२/२०२१, १७३/२०२१, १७४/२०२१, १७५/२०२१, १७६/२०२१, १७७/२०२१, १७८/२०२१, १७९/२०२१, १८०/२०२१, १८१/२०२१, १८२/२०२१, १८३/२०२१, १८४/२०२१, १८५/२०२१, १८६/२०२१, १८७/२०२१, १८८/२०२१, १८९/२०२१, १९०/२०२१, १९१/२०२१, १९२/२०२१, १९३/२०२१, १९४/२०२१, १९५/२०२१, १९६/२०२१, १९७/२०२१, १९८/२०२१, १९९/२०२१, २००/२०२१, २०१/२०२१, २०२/२०२१, २०३/२०२१, २०४/२०२१, २०५/२०२१, २०६/२०२१, २०७/२०२१, २०८/२०२१, २०९/२०२१, २१०/२०२१, २११/२०२१, २१२/२०२१, २१३/२०२१, २१४/२०२१, २१५/२०२१, २१६/२०२१, २१७/२०२१, २१८/२०२१, २१९/२०२१, २२०/२०२१, २२१/२०२१, २२२/२०२१, २२३/२०२१, २२४/२०२१, २२५/२०२१, २२६/२०२१, २२७/२०२१, २२८/२०२१, २२९/२०२१, २३०/२०२१, २३१/२०२१, २३२/२०२१, २३३/२०२१, २३४/२०२१, २३५/२०२१, २३६/२०२१, २३७/२०२१, २३८/२०२१, २३९/२०२१, २४०/२०२१, २४१/२०२१, २४२/२०२१, २४३/२०२१, २४४/२०२१, २४५/२०२१, २४६/२०२१, २४७/२०२१, २४८/२०२१, २४९/२०२१, २५०/२०२१, २५१/२०२१, २५२/२०२१, २५३/२०२१, २५४/२०२१, २५५/२०२१, २५६/२०२१, २५७/२०२१, २५८/२०२१, २५९/२०२१, २६०/२०२१, २६१/२०२१, २६२/२०२१, २६३/२०२१, २६४/२०२१, २६५/२०२१, २६६/२०२१, २६७/२०२१, २६८/२०२१, २६९/२०२१, २७०/२०२१, २७१/२०२१, २७२/२०२१, २७३/२०२१, २७४/२०२१, २७५/२०२१, २७६/२०२१, २७७/२०२१, २७८/२०२१, २७९/२०२१, २८०/२०२१, २८१/२०२१, २८२/२०२१, २८३/२०२१, २८४/२०२१, २८५/२०२१, २८६/२०२१, २८७/२०२१, २८८/२०२१, २८९/२०२१, २९०/२०२१, २९१/२०२१, २९२/२०२१, २९३/२०२१, २९४/२०२१, २९५/२०२१, २९६/२०२१, २९७/२०२१, २९८/२०२१, २९९/२०२१, ३००/२०२१, ३०१/२०२१, ३०२/२०२१, ३०३/२०२१, ३०४/२०२१, ३०५/२०२१, ३०६/२०२१, ३०७/२०२१, ३०८/२०२१, ३०९/२०२१, ३१०/२०२१, ३११/२०२१, ३१२/२०२१, ३१३/२०२१, ३१४/२०२१, ३१५/२०२१, ३१६/२०२१, ३१७/२०२१, ३१८/२०२१, ३१९/२०२१, ३२०/२०२१, ३२१/२०२१, ३२२/२०२१, ३२३/२०२१, ३२४/२०२१, ३२५/२०२१, ३२६/२०२१, ३२७/२०२१, ३२८/२०२१, ३२९/२०२१, ३३०/२०२१, ३३१/२०२१, ३३२/२०२१, ३३३/२०२१, ३३४/२०२१, ३३५/२०२१, ३३६/२०२१, ३३७/२०२१, ३३८/२०२१, ३३९/२०२१, ३४०/२०२१, ३४१/२०२१, ३४२/२०२१, ३४३/२०२१, ३४४/२०२१, ३४५/२०२१, ३४६/२०२१, ३४७/२०२१, ३४८/२०२१, ३४९/२०२१, ३५०/२०२१, ३५१/२०२१, ३५२/२०२१, ३५३/२०२१, ३५४/२०२१, ३५५/२०२१, ३५६/२०२१, ३५७/२०२१, ३५८/२०२१, ३५९/२०२१, ३६०/२०२१, ३६१/२०२१, ३६२/२०२१, ३६३/२०२१, ३६४/२०२१, ३६५/२०२१, ३६६/२०२१, ३६७/२०२१, ३६८/२०२१, ३६९/२०२१, ३७०/२०२१, ३७१/२०२१, ३७२/२०२१, ३७३/२०२१, ३७४/२०२१, ३७५/२०२१, ३७६/२०२१, ३७७/२०२१, ३७८/२०२१, ३७९/२०२१, ३८०/२०२१, ३८१/२०२१, ३८२/२०२१, ३८३/२०२१, ३८४/२०२१, ३८५/२०२१, ३८६/२०२१, ३८७/२०२१, ३८८/२०२१, ३८९/२०२१, ३९०/२०२१, ३९१/२०२१, ३९२/२०२१, ३९३/२०२१, ३९४/२०२१, ३९५/२०२१, ३९६/२०२१, ३९७/२०२१, ३९८/२०२१, ३९९/२०२१, ४००/२०२१, ४०१/२०२१, ४०२/२०२१, ४०३/२०२१, ४०४/२०२१, ४०५/२०२१, ४०६/२०२१, ४०७/२०२१, ४०८/२०२१, ४०९/२०२१, ४१०/२०२१, ४११/२०२१, ४१२/२०२१, ४१३/२०२१, ४१४/२०२१, ४१५/२०२१, ४१६/२०२१, ४१७/२०२१, ४१८/२०२१, ४१९/२०२१, ४२०/२०२१, ४२१/२०२१, ४२२/२०२१, ४२३/२०२१, ४२४/२०२१, ४२५/२०२१, ४२६/२०२१, ४२७/२०२१, ४२८/२०२१, ४२९/२०२१, ४३०/२०२१, ४३१/२०२१, ४३२/२०२१, ४३३/२०२१, ४३४/२०२१, ४३५/२०२१, ४३६/२०२१, ४३७/२०२१, ४३८/२०२१, ४३९/२०२१, ४४०/२०२१, ४४१/२०२१, ४४२/२०२१, ४४३/२०२१, ४४४/२०२१, ४४५/२०२१, ४४६/२०२१, ४४७/२०२१, ४४८/२०२१, ४४९/२०२१, ४५०/२०२१, ४५१/२०२१, ४५२/२०२१, ४५३/२०२१, ४५४/२०२१, ४५५/२०२१, ४५६/२०२१, ४५७/२०२१, ४५८/२०२१, ४५९/२०२१, ४६०/२०२१, ४६१/२०२१, ४६२/२०२१, ४६३/२०२१, ४६४/२०२१, ४६५/२०२१, ४६६/२०२१, ४६७/२०२१, ४६८/२०२१, ४६९/२०२१, ४७०/२०२१, ४७१/२०२१, ४७२/२०२१, ४७३/२०२१, ४७४/२०२१, ४७५/२०२१, ४७६/२०२१, ४७७/२०२१, ४७८/२०२१, ४७९/२०२१, ४८०/२०२१, ४८१/२०२१, ४८२/२०२१, ४८३/२०२१, ४८४/२०२१, ४८५/२०२१, ४८६/२०२१, ४८७/२०२१, ४८८/२०२१, ४८९/२०२१, ४९०/२०२१, ४९१/२०२१, ४९२/२०२१, ४९३/२०२१, ४९४/२०२१, ४९५/२०२१, ४९६/२०२१, ४९७/२०२१, ४९८/२०२१, ४९९/२०२१, ५००/२०२१, ५०१/२०२१, ५०२/२०२१, ५०३/२०२१, ५०४/२०२१, ५०५/२०२१, ५०६/२०२१, ५०७/२०२१, ५०८/२०२१, ५०९/२०२१, ५१०/२०२१, ५११/२०२१, ५१२/२०२१, ५१३/२०२१, ५१४/२०२१, ५१५/२०२१, ५१६/२०२१, ५१७/२०२१, ५१८/२०२१, ५१९/२०२१, ५२०/२०२१, ५२१/२०२१, ५२२/२०२१, ५२३/२०२१, ५२४/२०२१, ५२५/२०२१, ५२६/२०२१, ५२७/२०२१, ५२८/२०२१, ५२९/२०२१, ५३०/२०२१, ५३१/२०२१, ५३२/२०२१, ५३३/२०२१, ५३४/२०२१, ५३५/२०२१, ५३६/२०२१, ५३७/२०२१, ५३८/२०२१, ५३९/२०२१, ५४०/२०२१, ५४१/२०२१, ५४२/२०२१, ५४३/२०२१, ५४४/२०२१, ५४५/२०२१, ५४६/२०२१, ५४७/२०२१, ५४८/२०२१, ५४९/२०२१, ५५०/२०२१, ५५१/२०२१, ५५२/२०२१, ५५३/२०२१, ५५४/२०२१, ५५५/२०२१, ५५६/२०२१, ५५७/२०२१, ५५८/२०२१, ५५९/२०२१, ५६०/२०२१, ५६१/२०२१, ५६२/२०२१, ५६३/२०२१, ५६४/२०२१, ५६५/२०२१, ५६६/२०२१, ५६७/२०२१, ५६८/२०२१, ५६९/२०२१, ५७०/२०२१, ५७१/२०२१, ५७२/२०२१, ५७३/२०२१, ५७४/२०२१, ५७५/२०२१, ५७६/२०२१, ५७७/२०२१, ५७८/२०२१, ५७९/२०२१, ५८०/२०२१, ५८१/२०२१, ५८२/२०२१, ५८३/२०२१, ५८४/२०२१, ५८५/२०२१, ५८६/२०२१, ५८७/२०२१, ५८८/२०२१, ५८९/२०२१, ५९०/२०२१, ५९१/२०२१, ५९२/२०२१, ५९३/२०२१, ५९४/२०२१, ५९५/२०२१, ५९६/२०२१, ५९७/२०२१, ५९८/२०२१, ५९९/२०२१, ६००/२०२१, ६०१/२०२१, ६०२/२०२१, ६०३/२०२१, ६०४/२०२१, ६०५/२०२१, ६०६/२०२१, ६०७/२०२१, ६०८/२०२१, ६०९/२०२१, ६१०/२०२१, ६११/२०२१, ६१२/२०२१, ६१३/२०२१, ६१४/२०२१, ६१५/२०२१, ६१६/२०२१, ६१७/२०२१, ६१८/२०२१, ६१९/२०२१, ६२०/२०२१, ६२१/२०२१, ६२२/२०२१, ६२३/२०२१, ६२४/२०२१, ६२५/२०२१, ६२६/२०२१, ६२७/२०२१, ६२८/२०२१, ६२९/२०२१, ६३०/२०२१, ६३१/२०२१, ६३२/२०२१, ६३३/२०२१, ६३४/२०२१, ६३५/२०२१, ६३६/२०२१, ६३७/२०२१, ६३८/२०२१, ६३९/२०२१, ६४०/२०२१, ६४१/२०२१, ६४२/२०२१, ६४३/२०२१, ६४४/२०२१, ६४५/२०२१, ६४६/२